

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना
मार्च, २०१० च्या अधिवेशनात अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या
"मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखालील योजनांतर्गत
आश्रमशाळा / वसतीगृह / प्रकल्प कार्यालये बांधकामसाठीच्या
जिल्हास्तरीय तरतूदीचे वाटप.....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.१८६/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २६ ऑगस्ट, २०१०.

वाचा : १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०.१०/सीआर ६५/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक ३ एप्रिल, २०१०
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०१०/प्र.क्र. ७१/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक १८ मे, २०१०

शासन निर्णय : आदिवासी उपयोजनांतर्गत "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखाली २०१०-११ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या बांधकामसाठीच्या तरतूदीचे योजनानिहाय व जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रक अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखालील बांधकामसाठीच्या योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या तरतूदी वितरणास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

३. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

४. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणा-या कामांची निवड व त्यांचा वरीयता क्रम संबंधित विभागातील जिल्हास्तरीय क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. तसेच जिल्हास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये.

६. आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत विभागातील क्षेत्रीय अधिकारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

७. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

८. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

९. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१००८२६१७४४१५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. र. सावंत
२६/८/१०

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.

उपसंचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई.

संचालक, लेखा व कोषागरे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१०-११ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(टि.एस.पी)**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आश्रमशाळा समूह इमारती बांधकाम (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१)(०३) आश्रमशाळा समूहासाठी इमारती बांधणे (४२२५ ०१२२) ५३ मोठी बांधकामे केंद्र पुरस्कृत योजना (०१) (०८) आश्रमशाळा समूहासाठी इमारती बांधणे (४२२५ ०२८३) ५३ मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१०-११ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	केंद्र	राज्य	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून चालू कामांची यादी प्राप्त करुन त्यानुसार निधी वितरीत करावा.
ठाणे	३७९०७	३७९०७		
रायगड	२३०५	२३०५		
नाशिक	३८९५५	३८९५५		
धुळे	११४५७	११४५७		
नंदुरबार	२२५६१	२२५६१		
जळगांव	४६२९	४६२९		
अहमदनगर	७२७४	७२७४		
पुणे	३९२१	३९२१		
अमरावती	१००८३	१००८३		
यवतमाळ	९१६६	९१६६		
नागपूर	१८७९	१८७९		
गोंदिया	२९७९	२९७९		
चंद्रपूर	८३४१	८३४१		
गडचिरोली	३५४१०	३५४१०		
नांदेड	३७८१	३७८१		
एकूण एकत्रित	२००६४८	२००६४८		

टीप : फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च (१५%) वगळून

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१०-११ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(टिएसपी)**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना (०१)(०१) वसतिगृह बांधणे- (४२२५ ००९६) केंद्र पुरस्कृत योजना ५३ मोठी बांधकामे (०१) (०२) वसतिगृह बांधणे (४२२५ ०१०२) ५३ मोठी बांधकामे		
जिल्ह्याचे नांव	२०१०-११ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	केंद्र	राज्य	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून चालू कामांची यादी प्राप्त करून त्यानुसार निधी वितरीत करावा.
ठाणे	८६९६	८६९६		
नाशिक	८६९६	८६९६		
धुळे	८७०	८७०		
नंदूरबार	१७४	१७४		
जळगांव	८६९	८६९		
अहमदनगर	४३५	४३५		
पुणे	९५६	९५६		
यवतमाळ	७८२६	७८२६		
गोंदिया	१३०४	१३०४		
चंद्रपूर	४३५	४३५		
गडचिरोली	३९३०	३९३०		
नांदेड	४३४८	४३४८		
एकूण एकत्रित	३८५३९	३८५३९		

टीप :निव्वळ बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च (१५%) वगळून.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१०-११ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(ओ.टी.एस.पी)**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम. (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)			मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६, जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०३) वसतिगृहांचे बांधकाम (४२२५ ०२३८) ५३ मोठी बांधकामे केंद्र पुरस्कृत योजना (०२) (०४) वसतिगृहांचे बांधकाम (४२२५ ०३०९) ५३ मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१०-११ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद		२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२		३	४	५
	केंद्र	राज्य	संबंधित जिल्हाधिकारी	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून चालू कामांची यादी प्राप्त करून त्यानुसार निधी वितरीत करावा.
ठाणे	८६९	८६९			
रायगड	१९१३	१९१३			
नाशिक	६९५६	६९५६			
धुळे	३४७८	३४७८			
जळगांव	१०४३	१०४३			
अहमदनगर	२१७४	२१७४			
पुणे	९५६	९५६			
बुलढाणा	२१७४	२१७४			
अकोला	४३५	४३५			
वाशिम	४३५	४३५			
यवतमाळ	८६९७	८६९७			
नागपूर	८७	८७			
वर्धा	८७	८७			
भंडारा	८७	८७			
गोंदिया	१३०४	१३०४			
चंद्रपूर	४३५	४३५			
हिंगोली	१९१३	१९१३			
उस्मानाबाद	९	९			
एकूण -	३३०५२	३३०५२			

टीप : निव्वळ बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च (१५%) वगळून.

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१०-११ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप (ओ.टी.एस.पी)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आश्रमशाळा बांधकाम. (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, अनुसूचित जमातीचे कल्याण- ७९६ जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरी उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) आश्रमशाळा इमारती बांधणे (४२२५ ०२०२) ५३, मोठी बांधकामे केंद्र पुरस्कृत योजना (०२) (०२) आश्रमशाळा इमारती बांधणे (४२२५ ०२९२) ५३, मोठी बांधकामे		
जिल्ह्याचे नांव	२०१०-११ साठी केलेली पूरक तरतूद	२०१०-११ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	केंद्र	राज्य		
मुंबई उपनगर	२५	२५	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून चालू कामांची यादी प्राप्त करून त्यानुसार निधी वितरीत करावा.
ठाणे	११८५	११८५		
रायगड	४०६२	४०६२		
रत्नागिरी	१२६	१२६		
नाशिक	६४७८	६४७८		
धुळे	२२६९	२२६९		
जळगांव	१८९१	१८९१		
अहमदनगर	३६९४	३६९४		
पुणे	२९९६	२९९६		
सुतारा	३५९	३५९		
सोलापूर	८३१	८३१		
कोल्हापूर	३०३	३०३		
बुलढाणा	१२६१	१२६१		
अकोला	१२६१	१२६१		
वाशिम	१५१२	१५१२		
अमरावती	१२६१	१२६१		
यवतमाळ	५०४३	५०४३		
नागपूर	३५४३	३५४३		
वर्धा	१६६३	१६६३		
भंडारा	१२२४	१२२४		
गोंदिया	१५१२	१५१२		
चंद्रपूर	११६०	११६०		
औरंगाबाद	५५५	५५५		
बीड	२०२	२०२		
हिंगोली	२१६३	२१६३		
नांदेड	३६१६	३६१६		
उस्मानाबाद	३३७	३३७		
एकूण	५०५३२	५०५३२		

टिप : फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च (१५%) वगळून.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१०-११ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(टीएसपी/ओ.टी.एस.पी)**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : शासकीय आश्रमशाळेत मुर्लीसाठी वसतीगृह बांधणे (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०७) शासकीय आश्रमशाळेत मुर्लीसाठी वसतीगृह बांधणे (४२२५ ०५५२) ५३ मोठी बांधकामे			
जिल्ह्याचे नांव	२०१०-११ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद		२०१०-११ ची सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२		३	४	५
	टिएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून चालू कामांची यादी प्राप्त करून त्यानुसार निधी वितरीत करावा.
ठाणे	१७३९	४३४८			
रायगड	९	९			
नाशिक	३४७८	८६९६			
धुळे	४३५	०			
नंदूरबार	१७४	०			
अहमदनगर	९३०	२१७३			
पुणे	५७०१	३४७८			
सोलापूर	०	९			
बुलढाणा	०	२१७४			
अकोला	०	२१७४			
वाशिम	०	८६०			
अमरावती	३४७८	०			
यवतमाळ	६९५६	१७३९			
नागपूर	०	८७			
वर्धा	०	१७४			
भंडारा	०	८७			
गोंदिया	४३४८	८६९			
चंद्रपूर	१३०४	४३५			
गडचिरोली	६९५७	०			
औरंगाबाद	०	९			
बीड	०	१			
हिंगोली	०	१४३४			
नांदेड	२३९१	५२१४			
एकूण -	३७९००	३३९७०			

टिप : फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च (१५%) वगळून.

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१०-११ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप
(टि.एस.पी)**

शिर्ष : सार्वजनिक बांधकाम योजनेचे नांव :समाज मंदिराचे बांधकाम (राज्यस्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या कल्याणावरील भांडवली खर्च-०२,अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (१५) चे बांधकाम (४२२५ ०५८८) २७, लहान बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१०-११ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	रण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटीएसपी	सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबई	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून चालू कामांची यादी प्राप्त करुन त्यानुसार निधी वितरीत करावा.
मुंबई उपनगर	--	७८२		
रायगड	९	९		
धुळे	४३५	--		
नंदूरबार	१७४	--		
अहमदनगर	४३५	४३५		
पुणे	३९६७	१७३९		
बुलढाणा	--	२१७४		
अकोला	--	२१७४		
वाशिम	--	२१७४		
अमरावती	८७	--		
यवतमाळ	२१७४	--		
गोंदिया	८६९	--		
चंद्रपूर	४७८३	४३५		
हिंगोली	--	९७४		
नांदेड	८६९	--		
एकूण	१३८०२	१०८९६		
एकूण एकत्रित -		२४६९८		

टिप : फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च (१५%) वगळून.